



भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नवरगाव

प्रशासकीय कार्यालय : माधवकुळ, गांधी चौक, नवरगाव

ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर, मो. नं.: ९६९९२९२२६९

शाखा कार्यालय : नवरगाव, सिंदेवाही, चिमूर, गोंडपिपरी, चंद्रपूर, वरोरा, ब्रह्मपूरी



info@bnspn.co.in



www.bnspn.co.in



भाग्यश्री पतसंस्था मर्या. नवरगाव

भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नवरगाव

संस्थेचे आर्थिक पत्रके वर्ष संपले नंतर ४५ दिवसापूर्वी मा. विभागीय सहनिबंधक, नागपूर यांना सादर करताना संस्थेचे मा. अध्यक्ष, मा. उपाध्यक्ष व मा. संचालक



दिनदर्शिका २०२६ विमोचन सोहळा
मा. भद्रंत करुणाबोधी महाधैरो



१४ जानेवारी स्व. नारायणराव तामशेद्वीवार स्मृती कार्यक्रम निमित्त सामाजिक संस्था गौरव



पं. दीनदयाल उपाध्याय स्मृती व्याख्यानमाला



'शक्तीपूजन' शारदा दुर्गा उत्सव मंडळ सजावट स्पर्धा : बक्षीस वितरण सोहळा





३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना

संस्थेच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, “संस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा” गुरुवार दिनांक ०६/०८/२०२६ रोजी दुपारी १.०० वाजता कन्यका सभागृह, गोंडपिपरी येथे आयोजित करण्यात आली आहे.

तरी कृपया वेळेपूर्वी सर्व सभासदांनी उपस्थित राहावे ही विनंती.

-: सभेपुढील विषय :-

१. मागील दिनांक ३१/०८/२०२५ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
२. वैधानिक लेखापरिक्षण झालेल्या सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे हिशेब पत्रक (ताळेबंद, नफातोटा) स्विकृत करणे
३. सन २०२५-२६ च्या अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास स्विकृती देणे व सन २०२६-२७ चे अंदाजपत्रक स्विकृत करणे.
४. कायदा व नियम यास अनुसरून सन २०२५-२६ च्या नफा विनियोगास मान्यता देणे व लाभांश जाहीर करणे.
५. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या दोष दुरुस्ती अहवालाची (Compliance Report) नोंद घेवून स्विकृती देणे.
६. सन २०२५-२६ च्या वैधानिक लेखापरिक्षण अहवालाची नोंद घेवून स्विकृती देणे.
७. निबंधकांनी जाहीर केलेल्या पॅनेलमधील पात्र वैधानिक लेखापरिक्षकाची सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे लेखापरिक्षण करणेकरीता नेमणूक करणे.
८. मा. अध्यक्षंचे पुर्वपरवानगीने वेळेवर येणाऱ्या विषयांवर विचार करणे.

मा. संचालक मंडळाचे आदेशानुसार

दत्ता ज. बहादुरे

सहस्रव्यवस्थापक

स्थळ :- नवरगाव

दिनांक :- २३/०७/२०२६

विशेष सुचना :-

१. गणपुर्तीच्या (कोरम) अभावी सभा स्थगीत झाल्यास, त्याच दिवशी त्याच ठिकाणी १.३० वाजता सुरू होईल व या सभेला गणपुर्तीची आवश्यकता राहणार नाही. तसेच त्याच विषयावर विचारविनिमय करून कार्यवाही पूर्ण करण्यात येईल.
२. सभासदांना संस्थेच्या ताळेबंद व नफातोटा पत्रकाबाबत काही प्रश्न विचारावयाचे असल्यास कृपया दि. ३०/०७/२०२६ पर्यंत लेखी स्वरूपात प्रशासकीय कार्यालयात अथवा संस्थेच्या info@bnsnpn.co.in या ईमेल आयडीवर प्राप्त होतील अशाप्रकारे पाठवावेत. व ऐनवेळी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणे बंधनकारक राहणार नाही.
३. सभासदांनी नाव, पत्ता व मोबाईल क्र. अथवा वारसदार यांचेमध्ये बदल झाला असल्यास त्यांनी प्रशासकीय कार्यालय अथवा आपल्या नजिकच्या शाखेमार्फत अधिकृत कागदपत्रे व लेखी अर्जांनिशी कळवावे.
४. अहवालाची प्रत नजिकच्या शाखेतून कामकाजाच्या वेळेत प्राप्त करता येईल. तसेच संस्थेच्या www.bnsnpn.co.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध असेल.
५. सभासदांना यदाकदाचित सभेची सूचना न मिळाल्यास हिच सूचना समजून सभेस उपस्थित राहावे.

संचालक मंडळ

संस्थापक अध्यक्ष स्व. नारायणराव तामशेट्टीवार

अ.क्र.	पदनाम	पूर्ण नाव	पत्ता
१	अध्यक्ष	श्री. किशोर शं. महालक्ष्मे	चंद्रपूर
२	उपाध्यक्ष	श्री. गोविंद सु. बिसेन	सिंदेवाही
३	संचालक	श्री. संजय ह. धारणे	सावरगाव (नेरी)
४	संचालक	श्री. चंदू प. लोधे	नवरगाव
५	संचालक	श्री. संदिप दा. कामडी	तळोधी (बा.)
६	संचालक	श्री. नितिन रा. जैस्वाल	गिरगाव
७	संचालक	श्री. विष्णू ग. बोरकर	नवरगाव
८	संचालक	श्री. अतुल ई. शेंडे	नवरगाव
९	संचालिका	श्रीमती समिधा सं.नाकाडे	नवरगाव
१०	संचालिका	सौ. राधिका श्री. जाणी	ब्रह्मपुरी
११	तज्ञ संचालक	श्री. सुधाकर ग. देशट्टीवार	नागपूर
१२	कार्यलक्षी संचालक	श्री. दत्ता ज. बहादुरे	नवरगाव

सध्या कार्यरत असलेले “अधिकारी वर्ग”

प्रशासकीय कार्यालय	नाव
प्र. व्यवस्थापक	शशिकांत गो. येंचलवार
सहा. व्यवस्थापक	सुधिर बा. बोरकर
सहा. व्यवस्थापक (विभागीय कार्यालय ब्रह्मपुरी)	गजानन रा. बानकर
प्र. सहा. व्यवस्थापक (विभागीय कार्यालय चंद्रपूर)	आतीष आ. कानापूरवार

सध्या कार्यरत असलेले “शाखा व्यवस्थापक”

शाखेचे नाव	नाव
नवरगाव शाखा	हरिदास त. मेश्राम
सिंदेवाही शाखा	किशोर भा. कामडी
चिमूर शाखा	पराग नं. बोरकर
गोंडपिपरी शाखा	सुधिर सु. देव
चंद्रपूर शाखा	शैलेश बा. भृगुवार
वरोरा शाखा	राजु गु. यारेवार
ब्रह्मपुरी शाखा	भाष्कर दे. पोईनकर

● प्रस्तावित शाखा ●

● गडचिरोली ● लाखांदुर ● चामोर्शी ● उमरेड ● हिंगणघाट ● आरमोरी ● नागपूर

बँकर्स

१) चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक	६) नागपूर ना. सह. बँक	११) बँक ऑफ महाराष्ट्र	१६) विदर्भ मर्चंड सह बँक
२) बँक ऑफ इंडिया	७) अरविंद सहकारी बँक	१२) शामराव विठ्ठल सहकारी बँक	१७) सुर्योदय स्मॉल फायनॉस बँक
३) अकोला अर्बन बँक	८) यवतमाळ अर्बन बँक	१३) राजकोट नागरी सहकारी बँक	१८) शिक्षक सहकारी बँक
४) स्टेट बँक ऑफ इंडिया	९) ठाणे जनता सहकारी बँक	१४) आरबीएल बँक	
५) कॉसमॉस बँक	१०) सारस्वत सहकारी बँक		

विशेष सल्लागार

मे. उंबरकर अँड कंपनी
अंतर्गत लेखापरिक्षक, नागपूर

मे. एस.डी. अंबरकर अँड कंपनी
वैधानिक लेखापरिक्षक, वर्धा

श्री. श्रीकांत दुबे
आयकर सल्लागार

मे. राठी अँड देशपांडे
टि.डी.एस. व जि.एस.टी. सल्लागार

श्रद्धांजली

अहवाल वर्षात दिवंगत झालेले संस्थेचे सभासद, खातेदार, सहानुभूतीधारक, हितचिंतक तसेच सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, क्रिडा साहित्य—कला, सहकार व राजकीय क्षेत्रातील तसेच नैसर्गिक उत्पात, घातपात इत्यादीमुळे प्राणास मुकलेल्या ज्ञात व अज्ञात माता—बंधु—भगिनींना आम्ही सर्वांना नम्रतापूर्वक अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धासुमने अर्पण करीत आहोत.

वार्षिक इतिवृत्त

सन्माननीय सभासद बंधु एवम् भगिनीनो,

३१ मार्च २०२६ अखेर संपलेल्या या आर्थिक वर्षाचा अहवाल संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने आपणापुढे सादर करतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. भाग्यश्री पतसंस्थेला प्रदिर्घ वाटचालीत नेत्रदिपक यश संपादन करतांना आपणा सर्वांचे व संस्थेच्या कार्यात सहकार विभागातील अधिकाऱ्यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाल्यानेच संस्थेची सर्वांगीण प्रगती होत आहे. भविष्यातसुद्धा संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी संस्था सदैव कटिबद्ध राहील अशी खात्री आपणास देतो.

संस्थेच्या ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षानंतर संस्थेने सहकार खात्याचे नियमानुसार मा. विभागीय निबंधकाकडे लेखापरिक्षणानंतर ४५ दिवसातच ताळेबंद व नफातोटा पत्रक सादर केलेला आहे. संस्थेने नियमांचे काटेकोरपणे पालन करून आर्थिक लेखे खात्याकडे ठरवून दिलेल्या मुदतीच्या आत सादर केले आहे.

दृष्टीक्षेपात वार्षिक प्रगती

पतसंस्थेची सन २०२५—२६ या आर्थिक वर्षातील प्रगती सक्षम राहिली असून संस्थेचा एकुण व्यवहार गेल्या वर्षीच्या रू. ४२५.६५ कोटीच्या तुलनेत रू. ५०१.०० कोटी इतका वृद्धीगत झाला आहे. संस्थेचे एकुण उत्पन्न, निव्वळ व्याज व अतिरीक्त उत्पन्नावदारे सन २०२५—२६ या काळात रू. २८.०० कोटी इतके नोंदले गेलेले आहे.

(रू.कोटीमध्ये)

तपशिल	३१/०३/२०२६	३१/०३/२०२५	वाढ/घट
एकुण उलाढाल	५०१.००	४२५.६५	+ ७५.३५
ठेवी	२८१.७६	२४५.६०	+ ३६.१६
कर्ज	२१९.२४	१८०.०५	+ ३९.१९
ढोबळ नफा	६.३७	६.४७	— ०.१०
निव्वळ नफा	३.२४	३.२३	+ ०.०१
स्वनिधी	५६.८३	५०.६०	+ ६.२३
ढोबळ एनपीए प्रमाण	३.४३%	४.८५%	— १.४२
निव्वळ एनपीए प्रमाण	० %	० %	० %
सी.आर.ए.आर प्रमाण	२८.३०%	२८.१०%	+ ०.२०
सी. डी. रेशो	६८.०९%	६२.३०%	+ ५.७९
एस. एल. आर.	२५.८४%	२६.६४%	— ०.८०



स्वनिधी निधी (Own Funds)

संस्थेच्या आर्थिक सक्षमतेच्या निकषांमध्ये स्वनिधी हा महत्वाचा घटक आहे. या अहवाल वर्षाअखेर रु. ५६.८३ कोटी इतका स्वनिधी झालेला आहे. यावरून आपल्या संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे लक्षात येईल.

भांडवल पर्याप्तता (CRAR)

महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळ यांचे परिपत्रकानुसार भांडवलाचे जोखीम जिंदगीशी प्रमाण (Capital to Risk Asset Ratio) कमीत कमी ९% ठेवणे बंधनकारक आहे. संस्थेचे हे प्रमाण सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात २८.३०% एवढे असून सदरचे प्रमाण संस्थेची मजबुत व भक्कम आर्थिक क्षमता व उत्तमस्थिती दर्शवित आहे.

ठेवी

संस्थेच्या ठेवी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात रु. २४५.६० कोटी वरून रु. २८१.७६ कोटी इतक्या झाल्या असून आर्थिक वर्षात ३६.१६ कोटी इतकी वाढ झाली आहे. या वाढीचा दर १४.७६% आहे. संस्थेच्या ठेवीत या संख्यात्मक बाबी बरोबर गुणात्मक वाढ देखील झाली असून पतसंस्थेच्या CASA ठेवीमध्ये मागील वर्षाचे तुलनेत ९%नी वाढ झाली आहे. CASA ठेवीचे एकुण ठेवीशी प्रमाण २१.२३% इतके आहे. हे उत्तम ग्राहक सेवेचे द्योतकच आहे.

कर्ज

कर्ज व्यवहार हा संस्थेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. ग्राहकांची मुलभूत गरज लक्षात घेवून संस्थेने गृहकर्ज, चारचाकी-दुचाकी वाहन तारण, महिला स्वयंरोजगार, सुलभ व्यवसाय वृद्धी त्याचप्रमाणे बचत गटाच्या माध्यमातून लहान लहान कर्ज देवून सभासदांना दिलासा देण्याचा, प्रयत्न केला आहे. कर्ज वाटप करतांना समाजातील सर्व घटकांना याचा फायदा व्हावा असा विचार संचालक मंडळ नेहमीच करीत आहे.

संस्थेचे कर्ज सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात रु. १८०.०५ कोटीवरून रु. २१९.२४ कोटी इतके झालेले आहे.

कर्ज देखरेख प्रणाली

कर्ज खात्याचे आरोग्य, कर्ज जोखीम व्यवस्थापनासह, कर्ज देखरेख प्रणालीद्वारे राखले जाते. कर्ज खाते अनुत्पादक होवू नयेत याकरीता शाखाद्वारे प्रभावीपणे पाठपुरावा, सुनिश्चित केला आहे.

अनुत्पादक कर्ज व तरतुदी

पतसंस्थांच्या आर्थिक व्यवहारामध्ये अधिक वस्तुनिष्ठता व पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने सहकार खात्याने अनुत्पादक कर्जे ही संकल्पना कार्यान्वित केली. या संकल्पनेमुळे मालमतेचे वर्गीकरण, उत्पन्न निश्चिती व तरतुदींचे नवे निकष अस्तित्वात आले. संस्थेने अत्यंत पारदर्शकपणाने या निकषांचे पालन केलेले असून अहवाल वर्षात संस्थेने वेळेवर थकीत कर्ज वसूली होण्याकडे लक्ष देवून कायदेशीर पध्दतीचा अतिरेक न करता सामंजस्याने अधिकाधिक वसूली करण्याकडे भर दिलेला आहे. यामुळे थकीत कर्जाची वसूली होवून संस्थेचे एन.पी.ए प्रमाण कमी झालेले आहे.

अनुत्पादक कर्ज		
तपशिल	३१/०३/२०२६	३१/०३/२०२५
ढोबळ एनपीए प्रमाण	३.४३%	४.८५%
निव्वळ एनपीए प्रमाण	०%	०%

गुंतवणूक —

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळ यांचे परिपत्रकानुसार संस्थेने CRR व SLR निर्धारित प्रमाणात राखून, कर्ज वाटप करून, ज्यादा रकमेची गुंतवणूक सहकार खात्याच्या मान्य विविध 'अ' वर्ग बँका व जिल्हा बँकेमध्ये केलेली असून हे एक उत्पन्नाचे स्रोत आहे. अहवाल वर्षात समाधानकारक परतावा (उत्पन्न) मिळाला आहे. ३१ मार्च २०२६ रोजी संस्थेची एकुण गुंतवणूक रु. १२४.८२ कोटी आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळ यांचे कलम १४४-९ अ नुसार CRR व कलम १४४-१० अ नुसार SLR रक्कमेचा एकुण गुंतवणूकीमध्ये समावेश आहे.

(रु.कोटींमध्ये)

तपशिल	३१/०३/२०२६	३१/०३/२०२५	वाढ/घट
राष्ट्रीयीकृत व खाजगी बँकामधील ठेवी	१०४.९९	१०७.७५	(-) २.७६
वैधानिक राखीव निधी गुंतवणूक	१९.८१	१७.१३	+ २.६८
शेअर्स (फेडरेशन व बँकातील)	०.०१७४	०.०१७४	०
एकुण	१२४.८२	१२४.९०	- ०.०८

नफा विनियोग —

संस्थेस ३१ मार्च २०२६ अखेर रु. ६ कोटी ३७ लाख ढोबळ नफा झालेला आहे. अहवाल वर्षात तरतुदी वजा जाता रु. ३ कोटी २४ लाख इतका निव्वळ नफा आहे. संचालक मंडळाने खालीलप्रमाणे नफा विभागणीची शिफारस केली आहे. त्यास आपण मान्यता द्यावी ही विनंती.

नफा विनियोग (Distribution of Profit)

शिल्लक नफा २०२४-२५	निरंक
चालु नफा २०२५-२६	३,२४,२०,३००.१४
एकुण नफा	३,२४,२०,३००.१४
वैधानिक राखीव निधी	८१,०५,०७५.०३
इमारत निधी	१,८५,४६,९८९.२१
सभासद लाभांश १४ टक्के (सन २०२५ चे भागभांडवलावर)	५७,६८,२३५.९०

तांत्रिक प्रगती —

कोअर बँकिंग प्रणाली — CBS

संस्था २०१८ पासून, ग्राहकांना अनुभव व संस्थेचा आर्थिक व्यवहार सुधारणा करण्यासाठी, संस्था सातत्याने नविन तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करित आहे. आर्थिक वर्षे २०२५-२०२६, वर्षात संस्था डिजिटल माध्यमातून, कर्जवितरण, मोबाईल बँकिंग, डिजिटल पेमेंट RTGS/NEFT/Phone Pay इत्यादी विविध डिजिटल सुविधा पुरवित आहे. तसेच खात्यामध्ये होणाऱ्या दैनंदिन व्यवहाराची माहिती सुद्धा SMS सेवाद्वारे देण्यात येत आहे.

कोअर-बँकिंग परिवर्तनामुळे संस्थेच्या कार्यक्षमतेत वाढ होत असून, ग्राहकांना समाधान देण्याचा प्रयत्न या प्रणाली द्वारे संस्था करित आहे.

सायबर सुरक्षा —

संस्थेने सद्यास्थितीत सायबर सुरक्षा क्षमता वाढावी याकरीता या विषयावर विविध योजना व कार्यक्रम घेऊन, सायबर सुरक्षा चौकटीला कसे अधिक मजबूत करता येईल, यावर भर देवून संस्था कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण राबवित आहे.

संचालक व कर्मचारी प्रशिक्षण —

बँकिंग-पतसंस्था क्षेत्रामध्ये अद्यावत तंत्रज्ञानामुळे झपाट्याने बदल होत आहे. हे बदल संचालक व कर्मचारी यांनी आत्मसात करणे गरजेचे आहे. यासाठी प्रशिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. प्रशिक्षणामुळे आपले ज्ञान अद्यावत तर होतेच, याशिवाय नविन बदलांना सामोरे जाण्याची मानसिकता तयार होते.

याप्रकारे प्रशिक्षणाचे महत्त्व ओळखून संस्थेने संचालक व कर्मचाऱ्यांसाठी-सहकार खात्यातर्फे होणारे प्रशिक्षण तसेच संस्थेमार्फत वर्षभर विविध विषयावर प्रशिक्षण वर्ग आयोजित करून, कर्मचाऱ्यांना उत्तम प्रशिक्षण देऊन. प्रशिक्षित कर्मचारी निर्माण करून, उत्तम ग्राहक सेवेसाठी कर्मचाऱ्यांना अद्यावत ठेवणेसाठी संस्था सतत प्रयत्नरत आहे.

ग्राहक सेवा —

सभासद व ग्राहकांना जलद, पारदर्शक आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असून, संस्थेने ग्राहकाकेंद्रित कार्यपध्दतीचा अवलंब केला आहे. ग्राहकांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन विविध ठेव व कर्ज योजनांच्या माध्यमातून सुलभ आणि विश्वासार्ह सेवा देण्यात येत आहे.



संस्थेच्या सर्व शाखांमधून सभासद व ग्राहकांना तत्पर सेवा मिळावी यासाठी मोबाईल बँकिंग, मोबाईल ॲप, SMS सेवा, RTGS/NEFT, लॉकर सुविधा, विज बिल संकलन अशा आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्राहकांच्या तक्रारी व सूचना यांचे त्वरीत निराकरण करण्यासाठी प्रभावी यंत्रणा कार्यरत असून, ग्राहकांच्या समाधानाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे.

संस्थेच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून ग्राहकांना सौजन्यपूर्ण व जबाबदारीने सेवा देण्यात येत आहे. ग्राहकांशी सुसंवाद राखून त्यांच्या अपेक्षा आणि गरजांनुसार सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून संस्थेने आपल्या सेवामध्ये अधिक पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सुरक्षितता आणली आहे. त्यामुळे सभासद व ग्राहकांचा संस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

भविष्यातही ग्राहकाभिमुख सेवा, आर्थिक शिस्त आणि उत्कृष्ट कार्यपद्धतीच्या माध्यमातून सभासद व ग्राहकांना अधिकाधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी संस्था कटिबद्ध राहील.

वर्धापन दिन —

संस्थेची स्थापना दिनांक १८ जुन १९९३ पासून आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली टप्पा म्हणून यावर्षी संस्थेचा ३३ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात शाखाशः साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळाचे सदस्य, सभासद, ठेवीदार, अधिकारी, कर्मचारी तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वर्धापन दिन हा केवळ उत्सव नसून संस्थेच्या मूल्यांचा, सहकार तत्वांचा आणि सभासदांच्या व ग्राहकांच्या विश्वासाचा गौरव करणारा महत्वपूर्ण दिवस आहे. भविष्यातही संस्थेची प्रगती, सभासदांचे हित आणि उत्कृष्ट सेवा हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून संस्था अधिक जोमाने कार्यरत राहील.

सामाजिक बांधिलकी —

भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नवरगाव ही केवळ आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित नसून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबवत असते. संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय नारायणराव तामशेटीवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ १४ जानेवारी ला विविध मंदिरे, भजन मंडळ, महिला बचत गट सामाजिक संस्था यांना वस्तू रुपात सहाय्य करीत असते.

संस्थेने समाजहित लक्षात घेऊन विविध प्रसंगी आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच स्वच्छता व जनजागृती अभियानांसारखे उपक्रम आयोजित केले आहेत. याशिवाय विविध नैसर्गिक आपत्ती व संकटांच्या काळात संस्थेने आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून मदतकार्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

भविष्यातही समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक मूल्यांचे जतन करण्यासाठी संस्था विविध जनहितकारी उपक्रम राबविण्यास कटिबद्ध राहील.

मानव संसाधन :-

संस्थेच्या यशामध्ये व्यवस्थापन मंडळ व कुशल, प्रशिक्षित आणि समर्पित अधिकारी व कर्मचारी वर्गाचा महत्वपूर्ण वाटा आहे. संस्थेच्या विविध शाखा आणि विभागामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी सभासदांना तत्पर, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

दिनांक ३.१/०३/२०२६ अखेर संस्थेमध्ये एकूण ६४ कर्मचारी कार्यरत असून त्यामध्ये सहस्रव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, अधिकारी, लिपिक, तसेच इतर कर्मचारी यांचा समावेश आहे. संस्थेच्या वाढत्या कामकाजाचा विचार करून आवश्यकतेनुसार कर्मचारी नियुक्ती, बदली व पदोन्नती करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ व्हावी आणि त्यांना अद्ययावत बँकिंग, सहकार व तांत्रिक ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या नियमावलीनुसार कर्मचारी कल्याणाच्या विविध योजना राबविण्यात येत आहे.

संस्थेच्या प्रत्येक शाखेमध्ये उपलब्ध मनुष्यबळाचा प्रभावी वापर करण्यासाठी शाखानिहाय कर्मचारी पुनर्वाटप, कामाचे नियोजन आणि कार्यपद्धतीमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. यामुळे ग्राहकसेवा अधिक सक्षम आणि परिणामकारक झाली आहे.

भविष्यातील वाढत्या कामकाजाचा विचार करून संस्था सक्षम, प्रशिक्षित आणि जबाबदार मानव संसाधन निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे.

संस्थेची आकर्षक दिनदर्शिका —

संस्थेतर्फे अहवाल वर्षात वन्दे मातरम् या गीतास १५० वर्ष पूर्ण झाल्याने त्यावरील विषयांचा समावेश करून, समाजाला याबाबतचे महत्व, परिचय व योगदान याबाबत माहिती करून देण्यासाठी दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले.



शक्तीपुजन कार्यक्रम —

संस्थेतर्फे आर्थिक वर्षात मातृशक्तीसाठी “शक्तीपुजन” कार्यक्रमाचे आयोजन केल्या गेले. नवरात्रात शारदा, दुर्गा मंडळ सहभागीता व पाच बिंदुवर आधारित स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या सातही शाखेत मातृशक्तीचा उत्फुर्त प्रतिसाद होता. सदर स्पर्धेचे आयोजन प्रतिवर्षी करण्याचा संस्थेचा मानस आहे.

संघशताब्दी निमित्त्याने —

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पुर्ण झालेली आहेत. वैचारीक अधिष्ठान व त्याची बांधीलकी जपण्याचे हेतूने संस्थेने छोट्या व परिणाम कारक उपक्रमाची सुरुवात केलेली आहे. त्यात संस्थेत प्लॉस्टिकचा कमीत कमी वापर, मुदती ठेव पावतीसाठी कागदाचा लिपाफा, सर्व शाखा, कार्यालयात चहासाठी कागदी कप न वापरणे, सर्व कर्मचारी व बिंदुसागर प्रतिनिधी यांनी स्वतःची स्वाक्षरी स्वभाषेत करणे. शताब्दी वर्षात पारीवारीक समेलनाचे आयोजन, मान्यवरांच्या भेटीदरम्यान भेटवस्तूसाठी कापडी पिशव्यांचा वापर, संस्थेच्या शाखेमध्ये सौरउर्जेचा वापर, स्वावलंबनासाठी तरुण उद्योजकांना अत्यल्प व्याजदरात कर्जपुरवठा असे विविध संकल्प संस्था पूर्णत्वास नेणार आहे.

ऋणनिर्देश -

भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे योगदान देणाऱ्या सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक तसेच ग्राहकांचे मी संचालक मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.

संस्थेच्या आर्थिक प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करणारे संचालक मंडळ, सहसरव्यवस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी अत्यंत जबाबदारीने आणि समर्पित भावनेने केलेल्या कार्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन व कौतुक करतो.

तसेच सहकार विभाग, सहकारी संस्था निबंधक कार्यालय, लेखापरीक्षक, वित्तीय संस्था आणि विविध शासकीय यंत्रणांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शनामुळे संस्था अधिक सक्षमपणे कार्यरत राहिली आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत.

संस्थेवरील सभासदांचा दृढ विश्वास, ठेवीदारांचा उत्फुर्त प्रतिसाद आणि ग्राहकांचे सहकार्य यामुळेच पतसंस्थेने यशाची नवी शिखरे गाठली आहेत. भविष्यातही सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू.

संस्थेच्या प्रगतीसाठी आतापर्यंत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मी पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार मानतो व भविष्यातही असेच सहकार्य लाभेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो.

किशोर शं. महालक्ष्मे

अध्यक्ष

भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नवरगाव

तुलनात्मक स्थिती

(आकडे लाखात)

क्र.	तपशिल	२०२१-२२	२०२२-२३	२०२३-२४	२०२४-२५	२०२५-२६
१	सभासद	४४५५४	४८१६९	५१७५५	५४७९९	५८१५२
२	वसुल भागभांडवल	४००	४०८	४०८	४१२	४१९
३	राखीव निधी	१२०४	१३६१	१५३१	१७१४	१९८१
४	अन्य निधी	३२१६	३४९८	३८८२	४३०६	४६८२
५	ठेवी	१९३६८	२०४६०	२१८६५	२४५६०	२८१७६
६	कर्जे	१३०२९	१३८२५	१५२२८	१८००५	२१९२४
७	गुंतवणुक	१०९६९	११७१३	१२३८०	१२४९०	१२४८२
८	खेळते भांडवल	२५६३१	२७३८५	२९६८०	३२६९७	३६७०३
९	निव्वळ नफा	३१९	३२०	३२१	३२३	३२४
१०	ऑडीट वर्ग	अ	अ	अ	अ	अ
११	शाखा	७	७	७	७	७



भाष्यश्री

नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नवरगाव नों.क्र. १२०१

- : ताळेबंद पत्रक दिनांक ३१/०३/२०२६ रोजीचे “न” नमुना :-



३१ मार्च २०२५	भांडवल व देयता		३१ मार्च २०२६
५,००,००,०००.००	अधिकृत भागभांडवल		५,००,००,०००.००
४,१२,०१,६८५.००	वसुल भागभांडवल	४,१९,१७,६८५.००	४,१९,१७,६८५.००
६०,२०,४०,३९०.९३	निधी व तरतुदी		६६,६३,३५,७३७.५०
१७,४८,२४,३९७.००	वैधानिक राखीव निधी	१९,८१,०५,९४४.५४	
१६,५०,७३,३८१.७६	इमारत निधी	८,८५,५८,४०३.५२	
१२,१२,४०६.००	तारणपत्र चढउतार निधी	१२,१२,४०६.००	
४१,९२,५८५.००	धर्मदाय निधी	४१,९२,५८५.००	
४८,६९,३८४.००	लाभांश समिकरण निधी	४८,६९,३८४.००	
२६,२२,०५८.४४	सेवक कल्याण निधी	४६,७४,९१३.४४	
५८,१५,२१०.००	सेवक उपदान निधी	६९,३९,४२६.००	
९,२३,०००.००	सभासद कल्याण निधी	९,२३,०००.००	
१७,१०,३७८.००	सामाजिक उपक्रम निधी	१७,१०,३७८.००	
१,५८,८६४.००	सामाजिक ऋणमोचन निधी	१,६८,१६४.००	
१४,७६,६६,४८३.०९	एन.पी.ए.तरतुद	१५,०५,८१,४६९.००	
२,४८,००,०००.००	उत्तम कर्ज निधी	२,४८,००,०००.००	
३३,८५,८९६.६४	सर्व साधारण निधी	१०,७३,१३,३१७.००	
५,७५,००,०००.००	आकस्मिक निधी	६,५०,००,०००.००	
५३,९०,५५८.००	तंत्रज्ञान विकास निधी	५३,९०,५५८.००	
१८,९५,७८९.००	निवडणूक निधी	१८,९५,७८९.००	
२४५,५९,५२,४६६.८८	ठेवी		२८१,७५,९५,४६४.२७
३२,८३,४८,९०१.३१	बचत खाते	३४,८१,३५,७२९.२२	
२१,७३,६९,३०८.९७	मातृछाया बचत खाते	२४,८७,९९,१०२.७५	
१५,१९,३९०.३०	संस्कार सरिता बचत खाते	११,९४,५६३.३०	
१३,३२,३८,६६६.३०	बिंदुसागर बचत खाते	१४,०४,००,०१८.००	
१,३७,१९,४१,०६९.००	दिर्घ मुदती ठेव खाते	१,६२,६७,७६,३८१.००	
१७,१९,१७,५४६.००	अल्प मुदती ठेव खाते	१४,९१,७५,६८१.००	
११,१३,९३,६४८.००	ठेव योजना खाते	१५,३२,२६,४९९.००	
५,२२,१६,८७२.००	आवर्त ठेव खाते	६,१७,०९,००९.००	
५३,९६४.००	एजंट आवर्त ठेव खाते	०.००	
५,८७,६४४.००	शुभमंगल ठेव खाते	४,७७,९५९.००	
६,७३,६५,४५७.००	मासिक आय ठेव खाते	८,७७,००,५२२.००	





भाष्यश्री

नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नवरगाव नों.क्र. १२०१

-: ताळेबंद पत्रक दिनांक ३१/०३/२०२६ रोजीचे “न” नमुना :-



३१ मार्च २०२५	संपत्ती व येणे		३१ मार्च २०२६
३,०४,०८,९०४.४६	रोख व बँकेतील शिल्लक		३,३८,३८,८२६.०९
३८,८२,४८०.००	हस्तस्थ रोख शिल्लक	४२,८८,०२३.००	
५,१२,७३०.९५	बँक बचत खाते	३९,१७१.२७	
२,६०,१३,६९३.५१	बँक करंट खाते	२,९५,११,६३१.८२	
१२४,८९,७२,६७८.५९	गुंतवणूक		१२४,८९,५०,९१८.२५
१,०७,७४,८३,१०६.९९	बँक गुंतवणूक	१,०४,९९,२५,०२९.६५	
१७,१३,१५,५७१.६०	राखीव निधी गुंतवणूक (चं.जि.म.बँक)	१९,८०,५१,८८८.६०	
१,७४,०००.००	इतर गुंतवणूक	१,७४,०००.००	
६,३९,६७,३६५.२३	स्थावर मालमत्ता		९,६०,७५,३६६.९१
५,२६,४४,१५९.३६	जागा व इमारत	७,१६,४७,८५७.३६	
८१,१९,०२९.००	फर्निचर	१,४०,१३,८३८.००	
१०,९५,४४१.२८	संगणक	१२,९६,६०५.९६	
७,३२,६१२.००	वाहन	६,२२,७२०.००	
२,१५,२४८.३६	मशिनरी	२,०८,७७४.३६	
११,६०,८७५.२३	लॉकर्स/तिजोरी	१७,४२,९५०.२३	
००	सोलर संच	१८,८९,७४७.००	
००	इलेक्ट्रिक	४६,५२,८७४.००	
१८०,०५,५१,८०७.०३	येणे कर्ज		२१९,२४,४२,८७५.६०
१५,७८,३५,०५३.२०	दिर्घ मुदती कर्ज	१५,८३,२५,५७७.१५	
१५,७८,३५,०५३.२०	घर बांधणी कर्ज	१५,८३,२५,५७७.१५	
७०,९३,६२,५९१.२८	मध्यम मुदती कर्ज	६९,७८,१०,५२२.०८	
८७,६८,२५८.८२	वैयक्तिक सभासद कर्ज	७९,०७,८८४.७२	
३८,४४,६०,०६२.९९	स्थावर तारणी कर्ज	३७,७८,३२,८२०.४१	
४,८३,९२०.२०	माल तारणी कर्ज	२,८६,८४८.८०	
७,५९,७२,०९६.८३	पगार तारणी कर्ज	६,६९,३२,४१८.८५	
१२,८०,४२,१३२.८७	घर दुरुस्ती/खरेदी कर्ज	११,५७,२७,६४२.६७	
२,९४,१७,६९६.७१	व्यवसाय वृद्धी कर्ज	३,१५,०२,३७१.३५	
४०,१६४.३५	गृहपयोगी वस्तु कर्ज	४१,५४४.३५	





भाग्यश्री

१०

नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नवरगाव नों.क्र. १२०१

३१ मार्च २०२५	भांडवल व देयता		३१ मार्च २०२६
९२,१६,०२७.००	सुरक्षा ठेव खाते		१,०२,०९,०९८.४०
१२,९०,८३०.००	कर्मचारी सुरक्षा ठेव	१५,२२,०६३.००	
५३,४६,५५४.००	एजंट सुरक्षा ठेव	५६,७१,४९६.००	
६,१९,८३३.००	सुवर्ण मुल्यांकनकार फंड	८,५९,२९०.४०	
१९,५८,८१०.००	लॉकर सुरक्षा ठेव	२१,५६,२४९.००	
७,८१,२७,१३१.३८	इतर देणे		८,०४,७६,०९९.६०
८०,०९,४०९.५७	सभासद लांभाश	६५,५९,०१४.८२	
३,७०,०१,००१.००	अनामत	३,६४,१४,८२३.००	
९१,७७१.००	टि.डी.एस.	०.००	
२,५७,५८,२६३.९३	इतर	२,६०,२८,७३८.९०	
६२,००,०८५.९८	अंकेक्षण शुल्क	१,०३,७०,०८५.९८	
१०,६६,५९९.९०	भाग्यश्री प्रेरणा महिला कल्याण तरतूद	११,०३,४३६.९०	
५७,४६,१८३.०००	देणे व्याज	४३,५६,५००.००	४३,५६,५००.००
६,५०,६८,२०८.२०	तरतूद येणे व्याज		६,७१,५१,६१८.२४
५,०४,७०,७४२.२०	सभासद कर्ज	५,०४,६९,१३७.२४	
१,४५,९७,४६६.००	थकित व्याज तरतूद	१,६६,८२,४८१.००	
३,६७,८०७.२१	शाखा समायोजन	३,६७,८०७.२१	३,६७,८०७.२१
३,२३,९६,४७२.१६	नफा		३,२४,२०,३००.१४
	मागील वर्षाचा		
	नफा - ३,२३,९६,४७२.१६		
	विनियोग - ३,२३,९६,४७२.१६		
	चालु वर्षाचा नफा	३,२४,२०,३००.१४	
३२९,०१,१६,३७१.७६	एकूण	३७२,०८,३०,३१०.३६	३७२,०८,३०,३१०.३६

किशोर शं. महालक्ष्मे
अध्यक्ष

गोविंद सु. बिसेन
उपाध्यक्ष





भाग्यश्री

नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नवरगाव नों.क्र. १२०१

३१ मार्च २०२५	संपत्ती व येणे		३१ मार्च २०२६
१९,७२,७०७.०६	मशिनरी तारण कर्ज	३९,७६,०८७.५१	
४,६२,३२,०८८.९३	वाहन तारणी कर्ज	४,९९,८२,४४१.६९	
०.००	विश्वकर्मा कर्ज	४,०९,६६०.२०	
२,३६,३२,८१५.५२	सुलभ व्यवसाय वृद्धी कर्ज	२,७७,९५,४५६.५३	
०.००	व्यवसायिक घर खरेदी व बांधणी कर्ज	८६,५९,१२९.००	
१,०३,४०,६४७.००	भाग्यश्री प्रेरणा लघुकर्ज	६७,५६,२१६.००	
५,६१,५७,२६९.४५	पुनर्बांधणी कर्ज	३,७७,९६,३८६.८७	
८७,७१,९६,८९३.१०	अल्प मुदती कर्ज	१२९,८५,१०,३८९.५०	
८०,९४,९३,९०४.५०	सुवर्ण तारण कर्ज	१२१,७९,९४,०४८.७०	
१,४७,५१,०९२.६०	पतकर्ज	१,६६,३०,५५३.८०	
३२,५४,८१२.००	बिंदुसागर ठेव कर्ज	३३,२०,५५१.००	
४,३७,६३,२५६.००	मुदती ठेव तारणी कर्ज	५,५५,४५,८७६.००	
४४,९९,९१७.००	किसान/राष्ट्रीय पत्र कर्ज	४२,७६,२६५.००	
१४,३३,९११.००	विमा पॉलिसी कर्ज	७,४३,०९५.००	
५,०४,६३,७११.२०	येणे व्याज		५,०४,६२,१०६.२४
५,०४,६३,७११.२०	कर्जावरील	५,०४,६२,१०६.२४	
९,५७,५१,९०५.२५	इतर घेणे		९,९८,६०,२१७.२७
५,६२,८५०.००	अग्रिम	२,२१,३१,१३२.००	
७८,९३४.४०	शिल्लक छपाई	६७,५२८.६०	
१७,९५०.००	म.रा.वि.मंडळ (सुरक्षा ठेव)	८,४५,५२३.००	
५८,१५,२१०.००	एल.आय.सी. (प्रॅच्युईटी)	६९,३९,४२६.००	
३,२९,८०,७४६.८८	टि.डी.एस	४,०९,५४,३१६.८८	
३,८५,२९,७४३.९७	इतर येणी	६७,५९,०९८.७९	
१,७७,६६,४७०.००	इंकम टॅक्स येणे	२,२१,६३,१९२.००	
३,२९,०१,१६,३७१.७६	एकूण	३,७२,०८,३०,३१०.३६	३,७२,०८,३०,३१०.३६

दत्ता ज. बहादुरे
सहस्रव्यवस्थापक

मे. एस. डी. अंबरकर अँड कंपनी
वैधानिक लेखापरिक्षक, वर्धा



भग्यश्री

नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नवरगाव नों.क्र. १२०१

नफा-तोटा पत्रक दिनांक ०१/०४/२०२५ ते ३१/०३/२०२६

१३

३१ मार्च २०२५	खर्च		३१ मार्च २०२६
१३,०५,००,१७७.२०	व्याज दिले		१६,०३,४९,१२६.५०
१३,०४,४५,६७३.२०	ठेवीवर	१६,०३,४९,१२६.५०,	
५४,५०४.००	बँक कर्जावर	०.००	
२,२५,५६,९९१.००	कर्मचारी पगार व भत्ते		२,९०,८३,५६९.००
१,८२,५२,८६६.००	कर्मचारी वेतन व मानधन	२,२९,२१,४२५.००	
२,५२,९३९.००	कर्मचारी प्रवास व भत्ते	४,४६,६५३.००	
१,५५,३५६.००	कर्मचारी पुरक व इतर भत्ते	२,९८,९५०.००	
१६,६४,४७७.००	कर्मचारी भविष्य निर्वाह निधी	१५,६९,०२१.००	
१२,४३,७४९.००	कर्मचारी सानुग्रह अनुदान	१२,७९,५९८.००	
५४,५५९.००	कर्मचारी प्रशिक्षण खर्च	१,९९,०७९.००	
०.००	कर्मचारी ग्रॅज्युईटी खर्च	११,२४,२१६.००	
९,३३,०४५.००	कर्मचारी रजा रोखीकरण	१२,४४,६२७.००	
२,८५,४३१.००	संचालक प्रवास व भत्ते		३,७२,३३९.००
६३,४४७.००	संचालक प्रवास खर्च	१,१२,३९४.००	
४७,६३४.००	मिटींग खर्च	५३,६९५.००	
१,७४,३५०.००	बैठक भत्ता	२,०६,२५०.००	
२३,४९,६५९.६२	घरभाडे, कर, दिवाबत्ती विमा		२३,७४,८३२.००
३,९४,२००.००	घरभाडे	३,०१,२००.००	
२,०७,८२४.००	गृहकर	१,८५,६६३.००	
१०,४३,९०५.६२	विमा (संस्था)	१३,०९,२६१.००	
६,७८,५४६.००	दिवाबत्ती व विद्युत	५,५३,७५८.००	
८,२६०.००	लॉकर भाडे	११,८००.००	
१६,१७४.००	अन्य कर	१२,४००.००	
७५०.००	संस्था व्यवसाय कर	७५०.००	
१,७४,८५९.००	टपाल		१,९८,१०८.००
१,७४,८५९.००	टपाल	१,९८,१०८.००	





भाष्यश्री

१३

नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नवरगाव नों.क्र. १२०१

३१ मार्च २०२५	खर्च		३१ मार्च २०२६
२,७३,३७८.७०	स्टेशनरी व छपाई		४,०४,०८०.८०
१,०८,७५७.५०	स्टेशनरी	१,०८,६९९.००	
१,६४,६२१.२०	छपाई	२,९५,३८१.८०	
३०,६०,१२३.०६	घसारा		५५,४६,९८०.३२
१५,४४,०८८.००	इमारत	२५,३७,८४३.००	
८,९३,८८७.००	फर्निचर	१३,७८,११५.००	
१,८७,२५४.७६	संगणक	४,९५,३११.३२	
१,८३,१५२.९३	वाहन	१,०९,८९२.००	
४९,८७२.००	मशिनरी	३६,४८९.००	
२,०१,८६८.३७	लॉकर्स/तिजोरी	२,७८,८५३.००	
०.००	इलेक्ट्रीक साहित्य	२,४८,५५०.००	
०.००	सोलर संच	४,६१,९२७.००	
३,७४,१९३.८०	जाहिरात/प्रसार प्रचार		५,१९,४६३.६६
१,४९,१९३.८०	जाहिरात	५,१९,४६३.६६	
२,२५,०००.००	भेट वस्तू	०.००	
४,७५,६६१.००	कन्सलटिंग चार्ज		९,७२,५००.००
१,५२,०००.००	संगणक सर्व्हिस चार्ज	९,७२,५००.००	
३,२३,६६१.००	आरोही सर्व्हिस चार्ज	०.००	
१०,०४६.००	अंकेक्षण खर्च		१६,१३६.००
१०,०४६.००	अंकेक्षण खर्च	१६,१३६.००	
८१,४७,६२७.३६	कमिशन खाते		८५,७२,६०७.७८
८०,५५,३८०.००	एजंट कमिशन	८४,८८,९८६.००	
९२,२४७.३६	बँक कमिशन	८३,६२१.७८	





भाष्यश्री

१४

नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नवरगाव नों.क्र. १२०१

३१ मार्च २०२५	खर्च		३१ मार्च २०२६
१०,५७९,९८७.९७	इतर खर्च		७८,५७,१३४.५८
१,२७,५६५.००	सादिलवार खर्च	१,२९,३९५.००	
६५,४३५.००	आमसभा खर्च	१,७९,९२५.००	
३६,१९१.००	वर्तमानपत्र व मासिक खर्च	२८,०५८.००	
४,५१,६०५.००	कार्यालय खर्च	३,८८,५७२.००	
३१,२४३.००	समारंभ व राष्ट्रीय उत्सव खर्च	१,७६,८२२.००	
०.००	पोशाख व शिलाई खर्च	२७,९४७.००	
६,३३,६२३.००	वाहन खर्च	८,४७,०६६.००	
८३३.००	किरकोळ खर्च	०.००	
२१,८२,३२०.६०	देखभाल व दुरुस्ती खर्च	२८,८२,२९०.००	
१४,४००.००	भविष्य निर्वाह निधी मानधन	०.००	
३,४०१.००	झेरॉक्स खर्च	१०,७२२.००	
१,४५,४६२.००	एम.एस.ई.बी. सेंटर खर्च	१,४५,९७८.००	
५४,४९,००९.५५	कर्ज वसुली खर्च	२०,००,७७६.५८	
८,०३,१५३.८२	कोअर बँकींग खर्च	९,५५,२०८.००	
३,६८,३५०.००	रोजंदारी खर्च	०.००	
२,५८,३९६.००	शाखा स्थानंतरण खर्च	८४,३७५.००	
३,२२,८८,२२१.००	तरतुदी खर्च		३,१३,००,०००.९१
२,५५,७२,१२२.००	संशायित व बुडीत (एन.पी.ए.)	२९,१४,९८५.९१	
१७,१६,०९९.००	पतकर्ज येणे व्याज तरतूद	२०,८५,०१५.००	
५०,००,०००.००	अंकेक्षण व आयकर तरतूद	६५,००,०००.००	
०.००	सेवक कल्याण निधी तरतूद	२३,००,०००.००	
०.००	सर्व साधारण निधी तरतूद	१,००,००,०००.००	
०.००	आकस्मिक निधी तरतूद	७५,००,०००.००	
३,२३,९६,४७२.१६	नफा (ताळेबंदाला वर्ग)	३,२४,२०,३००.१४	३,२४,२०,३००.१४
२४,३४,७२,८२८.८७	एकूण	२७,९९,८७,१७८.६९	२७,९९,८७,१७८.६९

किशोर शं. महालक्ष्मे
अध्यक्ष

गोविंद सु. बिसेन
उपाध्यक्ष





भाग्यश्री

१५

नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नवरगाव नों.क्र. १२०१

३१ मार्च २०२५	उत्पन्न		३१ मार्च २०२६
२३,८८,४४,४२८.०१	व्याज वसुल		२७,५१,२३,१२६.२८
१६,६८,००,०७३.६७	कर्जावरील	१९,२७,९०,१०१.५५	
७,२०,३४,१९६.३४	बँक गुंतवणूकीवरील	८,२३,०९,३६३.७३	
१०,१५८.००	बँक बचत खात्यावरील	२३,६६१.००	
४६,२८,४००.८६	इतर आमद		४८,६४,०५२.४१
५२,९९४.३२	फार्म विक्री	४६,७६९.०४	
७,४३,१६९.९०	सेवा शुल्क	६,५१,७४२.६६	
६४,१३२.००	दंड वसुल	५१,०००.००	
१६,६५,६८८.७२	इतर प्राप्ती	२०,४७,८४६.२७	
१,२३,७९४.८०	लॉकर भाडे	२,३३,३०४.१२	
२,७६,५४४.८०	एम.एस.ई.बी.कमिशन	३,६९,१७२.८०	
२,५३,०००.००	ICICI Lombard	०.००	
११,०४,०५४.००	कमिशन जमा	११,०१,२०४.५०	
२,४३,९५१.१५	SMS चार्ज	२,७७,८८२.२०	
६७,६९८.५५	RTGS/NEFT चार्ज	८४,८८०.१४	
३३,३१२.६२	मोबाईल बँकींग सर्व्हिस चार्ज	१९०.६८	
६०.००	लाभांश प्राप्त	६०.००	
२४,३४,७२,८२८.८७	एकूण	२७,९९,८७,१७८.६९	२७,९९,८७,१७८.६९

दत्ता ज. बहादुरे
सहसंस्थापक

मे. एस. डी. अंबरकर अँड कंपनी
वैधानिक लेखापरिक्षक, वर्धा



भाग्यश्री

१६

नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नवरगाव नों.क्र. १२०१

अंदाज पत्रक २०२६-२७ करीता

खर्च	सन २०२५-२६ चा मागील अंदाज	सन २०२५-२६ चा प्रत्यक्ष खर्च	सन २०२६-२७ चा पुढील अंदाज
व्याज दिले	१५,५३,००,०००.००	१६,०३,४९,१२६.५०	१८,००,००,०००.००
कर्मचारी पगार व भत्ते	२,७३,२०,०००.००	२,९०,८३,५६९.००	३,६५,००,०००.००
संचालक प्रवास व भत्ते	५,००,०००.००	३,७२,३३९.००	६,००,०००.००
घरभाडे, कर, दिवाबत्ती, विमा	३५,००,०००.००	२३,७४,८३२.००	४६,४०,०००.००
टपाल व दुरध्वनी	२,००,०००.००	१,९८,१०८.००	३,००,०००.००
स्टेशनरी व छपाई	५,००,०००.००	४,०४,०८०.८०	१०,००,०००.००
घसारा	८०,००,०००.००	५५,४६,९८०.३२	९२,००,०००.००
जाहिरात/प्रसार प्रचार	१३,००,०००.००	५,१९,४६३.६६	११,००,०००.००
कन्सल्टिंग चार्ज	११,००,०००.००	९,७२,५००.००	१२,००,०००.००
अंकेक्षण खर्च	५०,०००.००	१६,१३६.००	५०,०००.००
कमिशन खाते	९०,००,०००.००	८५,७२,६०७.७८	१,१०,००,०००.००
इतर खर्च	१,१७,३०,०००.००	७८,५७,१३४.५८	१,१९,१०,०००.००
तरतुदी खाते	३,१०,००,०००.००	३,१३,००,०००.९१	३,००,००,०००.००
नफा (ताळेबंदाला वर्ग)	३,५५,००,०००.००	३,२४,२०,३००.१४	३,२५,००,०००.००
एकूण	२८,५०,००,०००.००	२७,९९,८७,१७८.६९	३२,००,००,०००.००

उत्पन्न	सन २०२५-२६ चा मागील अंदाज	सन २०२५-२६ चा प्रत्यक्ष उत्पन्न	सन २०२६-२७ चा पुढील अंदाज
व्याज वसुल	२७,९५,००,०००.००	२७,५१,२३,१२६.२८	३१,४०,००,०००.००
इतर आमद	५५,००,०००.००	४८,६४,०५२.४१	६०,००,०००.००
एकूण	२८,५०,००,०००.००	२७,९९,८७,१७८.६९	३२,००,००,०००.००

किशोर शं. महालक्ष्मे
अध्यक्ष

गोविंद सु. बिसेन
उपाध्यक्ष

दत्ता ज. बहादुरे
सहस्रव्यवस्थापक



परिशिष्ट 'अ' Annexure 'A'

अ.क्र.	तपशिल	चालु आर्थिक वर्ष	मागील आर्थिक वर्ष
१	भांडवल पर्याप्तता -		
अ	स्वनिधी रक्कम	५६,८३,७५,५९१.००	५०,५९,८९,७८१.६४
ब	जोखीम भारकन रक्कम	२,००,८३,२०,५६३.००	१८०,०५,२१,६०१.००
क	भांडवल पर्याप्तता (CRAR) शेकडा प्रमाण %	२८.३०%	२८.१०%
२	सी.आर.आर.प्रमाण % -	१.२०%	१.२४%
३	स्वनिधी रक्कम हालचाल -		
अ	आरंभिची शिल्लक-रक्कम	५०,५९,८९,७८१.६४	४०,७०,९१,२४८.०७
ब	अधिक-या आर्थिक वर्षातील उचल रक्कम	१३,८९,००,७८७.००	९,९७,८५,३४८.००
क	वजा-या आर्थिक वर्षातील वाढ रक्कम	७,६५,१४,९७८.००	८,८६,८१४.००
ड	अखेरची शिल्लक रक्कम	५६,८३,७५,५९१.००	५०,५९,८९,७८१.६४
४	गुंतवणूक -		
अ	एस.एल.आर.गुंतवणूक रक्कम	७२,८१,४९,४८६.२०	६५,४३,१३,७७६.६०
ब	नॉन एस.एल.आर. गुंतवणूक रक्कम	३२,१७,७५,५४३.४५	४२,३१,६९,३३०.३९
क	जिल्हा/राज्य. बँक भाग गुंतवणूक रक्कम	१९,८२,२५,८८८.६०	१७,१४,८९,५७१.६०
ड	अनुत्पादक गुंतवणूक रक्कम	००	००
इ	अनुत्पादक गुंतवणूक घसारा तरतूद रक्कम	००	००
५	एस.एल.आर. प्रमाण %	२५.८४%	२६.६४%
६	अनुत्पादक कर्जे -		
अ	निव्वळ एन.पी.ए. शेकडा प्रमाण %	००	००
ब	ढोबळ एन.पी.ए. शेकडा प्रमाण %	३.४३%	४.८५%
क	निव्वळ एन.पी.ए. रक्कम	७,५२,१३,८००.२७	८,७३,१९,८९८.००
ड	दुय्यक कर्जे (सब-स्टॅड) एकूण येणे रक्कम	६०,०६,१३७.९०	१८,१२,२३३.९६
इ	संशयित- १ कर्जे (डी. १) एकूण येणे रक्कम	३४,५२,८५९.००	१,२३,३०,१५८.८९
ई	संशयित- २ कर्जे (डी. २) एकूण येणे रक्कम	५९,८०,३५९.००	१,८४,८३,१२६.५८
फ	संशयित- ३ कर्जे (डी. ३) एकूण येणे रक्कम	५,९७,७४,४४४.२६	५,३४,९४,३८१.९१
ग	बुडीत कर्ज (लॉस) एकूण येणे रक्कम	- -	- -
घ	ढोबळ एन.पी.ए. एकूण येणे रक्कम	७,५२,१३,८००.२१	८,६१,१९,९०१.३४
७	तारणी/विणतारणी ढोबळ एन.पी.ए. प्रमाण %	३.४३%	४.८५%
अ	ढोबळ एन.पी.ए. मधिल तारणी रक्कम शेकडा प्रमाण %	२.८८%	००
ब	ढोबळ एन.पी.ए. मधिल विनातारणी रक्कम शेकडा प्रमाण %	०.५४%	००
८	अनुत्पादक कर्जे व गुंतवणूक वगळून इतर	०.००%	००
	मालमत्ता एन.पी.ए. तरतूद रक्कम -		



भाग्यश्री

१९

नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नवरगाव नों.क्र. १२०१

अ.क्र.	तपशिल	चालु आर्थिक वर्ष	मागील आर्थिक वर्ष
९	तारणी/विनातारणी कर्ज प्रमाण %		
अ	तारणी कर्ज रक्कम शेकडा प्रमाण %	९९.६६%	९७.५७%
ब	विनातारणी कर्ज रक्कम शेकडा प्रमाण %	०.३४%	२.४३%
१०	निव्वळ नफ्यातून केलेली नियम ४९ (अ) मधिल नमूद खर्च तरतूद रक्कम	३,१३,००,०००.९१	३,२२,८८,२२१.००
११	अपहार / गैरव्यवहार रक्कम हालचाल		
अ	आरंभिची शिल्लक रक्कम	०	०
ब	अधिक - या आर्थिक वर्षातील वाढ रक्कम	०	०
क	वजा - या आर्थिक वर्षातील वाढ रक्कम	०	०
ड	अखेरची शिल्लक रक्कम	०	०
१२	सरासरी ठेव व्याज खर्च शेकडा प्रमाण %	६.०८%	५.६९%
१३	सरासरी कर्ज व्याज उत्पन्न शेकडा प्रमाण %	९.६५%	१०.०३%
१४	सरासरी गुंतवणूक व्याज उत्पन्न शेकडा प्रमाण %	६.५९%	५.७९%
१५	नॉन बँकिंग असेट (एन.बी.ए.)		
अ	एकूण येणे रक्कम	०	०
ब	या पोटीची स्वतंत्र एकूण तरतूद रक्कम	०	०
१६	जोखीम केंद्रीकरण शेकडा प्रमाण		
अ	एकूण ठेवीमध्ये सर्वात मोठ्या वीस ठेवीदारांच्या ठेव रक्कमेची टक्केवारी - %	२.०६%	२.२८%
ब	एकूण कर्जामध्ये सर्वात मोठ्या वीस कर्जदारांच्या ठेव रक्कमेची टक्केवारी - %	३.४१%	३.९५%
क	बँकेच्या एकूण ढोबळ एन.पी.ए.मध्ये सर्वात मोठ्या वीस एन.पी.ए.कर्जदार यांचे ढोबळ एन.पी.ए. ठेव रक्कमेची टक्केवारी - %	१७.०३%	- -
१७	परिचलन (ऑपरेटिंग) नफ्याचे सरासरी खेळत्या भांडवलाशी शेकडा प्रमाण %	०.८८%	१.१०%
१८	निव्वळ नफ्याचे सरासरी खेळत्या भांडवलाशी शेकडा प्रमाण %	०.९४%	०.९८%
१९	सि.डी.रेशो प्रमाण %	६८.०९%	६२.२९%
२०	प्रशासकिय व वास्थापना खर्चाचे खेळते भांडवलाशी प्रमाण	०.७९%	०.६८%

एस डी अंबरकर आणि कंपनी

सनदी लेखापाल

सी ए श्रीकृष्ण अंबरकर

M.No.155747

लेखा परीक्षक नामतालिका क्र.: १०१६९३७

